



महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक-अ-पुणे विभागीय पुरवणी

वर्ष - ७, अंक - १०]

मंगळवार, मार्च १३, २०१८ / फाल्गुन २२, शके १९३९

[पृष्ठे ३

असाधारण क्रमांक १०

प्राधिकृत प्रकाशन

निवडणूक अधिकारी तथा प्रभारी महानगरपालिका आयुक्त यांजकडून

पुणे महानगरपालिका, पुणे

पोट-निवडणूक, २०१८

(राज्य निवडणूक आयोगाचे आदेश क्रमांक रानिआ/मनपा-२०१८/प्र. क्र. २/का.-५,

दिनांक ७ मार्च २०१८ सोबतचे परिशिष्ट-१)

जाहीर प्रकटन

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम अनुसूची "ड" प्रकरण १, निवडणूक नियम, नियम क्रमांक ८ अन्वये

क्रमांक मआ/नि/२५४७/२०१८.--पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २२ (क) या प्रभागाची पोट-निवडणूक, २०१८ चा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने संदर्भाकित आदेशानुसार खालीलप्रमाणे जाहीर केला आहे.

पुणे महानगरपालिका पोट-निवडणूक कार्यक्रम-२०१८

परिशिष्ट

अ. क्र.	निवडणुकीचा टप्पा	टप्पा सुरु करण्याची/पूर्ण करण्याची तारीख
१	२	३
१	महानगरपालिका आयुक्त यांनी निवडणूक कार्यक्रमाची सूचना शासन राजपत्र व स्थानिक वृत्तपत्रांत प्रसिद्ध करण्याची तारीख.	१३-३-२०१८ (मंगळवार)
२	नामनिर्देशनपत्र राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेबसाईटवर भरण्याकरिता उपलब्ध असण्याचा कालावधी.	१३-३-२०१८ (मंगळवार) सकाळी ११.०० ते २०-३-२०१८ (मंगळवार) दुपारी २.०० पर्यंत.
३	वरील नामनिर्देशनपत्र स्वीकारण्याचा कालावधी	१३-३-२०१८ (मंगळवार) ते २०-३-२०१८ (मंगळवार) (सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० पर्यंत). (रविवार दिनांक १८-३-२०१८ रोजी नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत.)
४	नामनिर्देशनपत्रांची छाननी	२१-३-२०१८ (बुधवार) (सकाळी ११.०० वाजल्यापासून)

पुणे महानगरपालिका पोट-निवडणूक कार्यक्रम--चालू

अ. क्र.	निवडणुकीचा टप्पा	टप्पा सुरु करण्याची/पूर्ण करण्याची तारीख
१	२	३
५	वैधरीत्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक.	.. छाननी पूर्ण झाल्यानंतर लगेच
६	उमेदवारी मागे घेण्याचा अंतिम दिनांक	.. २३-३-२०१८ (शुक्रवार) (दुपारी ३.०० पर्यंत)
७	निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा दिनांक	.. २४-३-२०१८ (शनिवार) (सकाळी ११.०० पासून)
८	अंतिमरीत्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा अंतिम दिनांक.	.. २४-३-२०१८ (शनिवार)
९	आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक	.. ६-४-२०१८ (शुक्रवार) (सकाळी ७.३० ते संध्याकाळी ५.३० पर्यंत)
१०	मतमोजणी व निकाल जाहीर करण्याचा दिनांक	.. ७-४-२०१८ (शनिवार) (सकाळी १०.०० पासून)
११	महाराष्ट्र शासन राजपत्रात निकाल प्रसिद्ध करणे	.. १०-४-२०१८ (मंगळवार) पर्यंत

आयुक्त, पुणे महानगरपालिका, पुणे यांचेकडील आदेश क्रमांक मआ/नि/२५४५, दिनांक ९ मार्च २०१८ अन्वये उपरोक्त पोट-निवडणूक कार्यक्रमानुसार जरूर ती कार्यवाही पार पाडण्याकरिता खालील तक्त्यातील रकाना क्रमांक २ मधील अधिकाऱ्यांची त्यांच्या नावापुढे दर्शविलेल्या रकाना क्रमांक ४ मधील प्रभागाकरिता "निवडणूक निर्णय अधिकारी" (Returning Officer) म्हणून नेमणूक केली आहे. रकाना क्रमांक ३ मधील अधिकाऱ्यांची त्यांना साहाय्य करण्यासाठी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी (Assistant Returning Officer) म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे.

तक्ता

अ. क्र.	निवडणूक अधिकाऱ्याचे नाव व पद (Returning Officer)	सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचे नाव व पद (Assistant Returning Officer)	सुपुर्द करण्यात आलेला प्रभाग क्रमांक	नामनिर्देशनपत्र वाटप व स्वीकृती इत्यादी कार्यवाही करणेचे ठिकाण
१	२	३	४	५
१	श्री. ज्ञानेश्वर मोळक, सहमहापालिका आयुक्त, (परिमंडळ क्र. ४), पुणे म.न.पा., मो. क्र. ९६८९९३९३४४ ई-मेल dmolak@pune corporation.org	१. श्रीमती संध्या गागरे, महापालिका सहायक आयुक्त, हडपसर-मुंदवा क्षेत्रीय कार्यालय, पुणे म.न.पा., मो. क्र. ९६८९९३९८७० ई-मेल sandhya.gagare@pune corporation.org २. श्री. राजेंद्र तांबे, कार्यकारी अभियंता, पुणे म.न.पा., मो. क्र. ९६८९९३९६४४	प्रभाग क्रमांक २२ (क)	हडपसर-मुंदवा क्षेत्रीय कार्यालय.

उपरोक्त "निवडणूक निर्णय अधिकारी" यांच्याकडे निर्णयासाठी सुपुर्द करण्यात आलेल्या रकाना क्रमांक ४ मधील संबंधित प्रभागासाठी नामनिर्देशनपत्रे (Nomination Papers) राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेबसाईटवर भरण्याकरिता उपलब्ध असण्याचा कालावधी हा दिनांक १३ मार्च २०१८ (मंगळवार) ते दिनांक २० मार्च २०१८ (मंगळवार) (सकाळी ११.०० ते दुपारी २.००) पर्यंत निश्चित केला आहे. तसेच वरील नामनिर्देशनपत्रे (Nomination Papers) दिनांक १३ मार्च २०१८ (मंगळवार) ते दिनांक २० मार्च २०१८ (मंगळवार) (सकाळी ११.०० ते दुपारी ३.००) पर्यंतच्या कालावधीत रकाना क्रमांक ५ मधील नमूद केलेल्या त्यांच्या संबंधित कार्यालयात स्वीकारण्यात येतील. (रविवार दिनांक १८ मार्च २०१८ रोजी नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत.)

वेबसाईटवर दिलेल्या नामनिर्देशनपत्राचा नमुना भरून त्याचे प्रिंटआऊट घेऊन त्यावर उमेदवाराने स्वाक्षरी करावयाची आहे. असे स्वाक्षरी केलेले प्रिंटआऊट नामनिर्देशनपत्र म्हणून निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे विहित वेळेत व विहित पद्धतीने दाखल करावयाचे आहे.

उपरोक्त सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमानुसार नामनिर्देशनपत्रासंबंधी व इतर सर्व निवडणूकविषयक कार्यवाही "निवडणूक निर्णय अधिकारी" यांच्या उपरोक्त रकाना क्रमांक ५ मध्ये दर्शविलेल्या कार्यालयात होईल.

शीतल तेली-उगले,

निवडणूक अधिकारी तथा

प्र. महापालिका आयुक्त, पुणे महानगरपालिका,

पुणे.

पुणे, १३ मार्च २०१८.